

कोविड १९ः तुमचा आजार कोविड १९ आहे काय?

चाचणी केल्याशिवाय एखाद्या व्यक्तीला कोणता आजार आहे हे माहहत होणे कठीण आहे. व्यक्तीनुसार, कोविड १९ मध्ये बरेच गिंभिर चचन्हे असू कितात आणण त्यापैकी बरीच चचन्हे इतर आरोग्याच्या समस्येमुळे देखील उद्भितात. चचन्हे सौम्य, अस्स्थि करणारे कर्किं खूप गिंभिर असू कितात.

? धोक्याची चचन्हे आहेत काय: श्शिसि घेताना त्रास होतो कर्किं छातीत तीव्र दिना? उच्च ताप (१०२F/ ३९C कर्किं त्याहन अचधक) आणण तापकररता चालणारे औषधे मदत करत नाही आहेत काय?

→ आि व्यक्तीस रुग्णालयात/आरोग्य सुविधेत मदतीची आिश्यकता असते. कुठे जायचे आणण काय करारि हे जाणून घेण्यासाठी कोरोना हेल्पलाईन निंबर रि कॉल करा. जरी काळजी घेणाऱ्या व्यक्तीमध्ये लक्षणे नसले तरीही त्या व्यक्तीची काळजी घेत असलेल्या कोणालाही सिंसगग होऊ कितो. स्वतःला आणि इतरांना आजारी पडण्यापासून वाचवा.

? तीव्र ताप, कोरडा खोकला, थक्या कर्किं श्शिसि लागणे आहे काय? ही कोविड १९ ची सिग सामान्य चचन्हे आहेत.

? दिना भरलेले कर्किं हिणारे नाक, घसा खिखिणे, चि घेण्यास कर्किं सामान्यपणे गिंध घेऊ कित नाही? ही कोरोनाव्हायरसची चचन्हे आहेत परितु दुसर् या व्हायरस कर्किं आजारामुळे देखील हे असू कितात. चाचणीशिवाय ननश्चतपणे माहहत असणे कठीण आहे, परितु सारखीच काळजी घ्यायिची आहे.

→ हे कोरोनाव्हायरस असू किते कर्किं हा दुसरा व्हायरस असू कितो. उपलब्ध असल्यास, ननश्चतपणे जाणून घेण्यासाठी एक चाचणी करून घ्या. आपण घरी उपचार करू किता. आजार कोणता ही असो, इतरांना आजारी पडण्यापासून वाचवा.

? ओला खोकला आहे कर्किं शिकि येणे आहे काय? जर कोरोनाव्हायरस अद्याप आपल्या भागात नसेल तर ओला खोकला, घसा खिखिणे, हिणारे नाक आणण ताप या कोरोनायरसपेक्षा सदी कर्किं फलू होण्याची चचन्हे असू कितात.

→ जर ती व्यक्ती ५५ षिांपेक्षा मोठी असेल तर त्याला हृदयरोग, फुफ्फुसाचि आजार कर्किं मधुमेह असल्यास गिंभिर आजाराचा धोका जास्त असतो. लिकर वैद्यकीय सल्ला घ्या.

? काय त्या व्यक्तीस बहुतेकदा एलजीची लक्षणे आढळतात (भरलेले कर्किं हिणारे नाक, डोळ्यानि खाज, डोकेदुखी, श्शिसिच्छिासाच्या समस्या) आणण ताप नाही? कदाचत हे फक्त त्याचि ननयशमत एलजीची लक्षणे असू कितात.

→ जर व्यक्ती अचधकच आजारी होत गेली आणण आपत्कालीन लक्षणे हदसू लागली तर त्यानि रुग्णालयात/आरोग्य सुविधेत मदतीची आिश्यकता आहे. इतरांना आजारी पडण्यापासून वाचवा.